



**Manorama**  
Industries Limited

**May 18, 2022**

To,  
The General Manager  
**BSE Limited,**  
1st Floor, P.J. Towers,  
Dalal Street,  
Mumbai - 400 001.

**Sub: Compliance under Regulation 30 and 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations")**

Dear Sir/Madam,

Pursuant to Regulation 30 and 47 of the Listing Regulations, please find enclosed herewith the newspaper clippings of the advertisement published on Wednesday, May 18, 2022 with respect to completion of dispatch of Postal Ballot notice in the following newspapers:

1. Financial Express
2. Loksatta

The newspaper publication is also uploaded and available on website of the Company at:  
[https://manoramagroup.co.in/investors-company-announcements#postal\\_ballots](https://manoramagroup.co.in/investors-company-announcements#postal_ballots)

This is for your information and records.

Thanking You,

Yours faithfully,  
For, **Manorama Industries Limited,**

  
Managing Director

**Vinita Saraf**  
**Managing Director and Chairperson**  
**DIN: 00208621**  
**Place: Raipur**

**Corporate Office :**

F-6, Anupam Nagar,  
Raipur - 492007  
Chhattisgarh, INDIA  
Tel. : +91-771-2283071, 2282579  
E-mail: [info@manoramagroup.co.in](mailto:info@manoramagroup.co.in)  
Web: [www.manoramagroup.co.in](http://www.manoramagroup.co.in)  
CIN : L15142MH2005PLC243687  
GSTIN : 22AAECM3726C1Z1

**Manufacturing Plant:**

Paraswani Road, Industrial Area,  
Birkoni, 493445  
Mahasamund (C.G.) INDIA  
Tel: 0772-3224227/8/9/30

ISO 9001, ISO 14001, ISO 45001 FSSC 22000 RSPO Certified Company  
A Government of India Recognized Star Export House

**Registered Office :**

Office No. 403, 4th Floor, Midas, Sahar Plaza,  
Andheri Kurla Road, Andheri East Mumbai  
Mumbai City MH 400059 INDIA  
GSTIN : 27AAECM3726C1ZR  
Mumbai. Tel. 022 22622299  
Tel. 022 49743611, Tel. 022 67088148



# Ways to widen NPS cover among low earners mooted

### Flexible payments, removal of entry barriers necessary, says pan-India survey

PRASANTA SAHU New Delhi, May 17

WITH JUST 5 million non-salaried individuals enrolled under the National Pension System (NPS) in the past 12 years, a new survey has found that retirement savings for unorganised sector workers should be allowed in flexible installments rather than periodically. It also called for removal of entry barriers like mandatory email ID for enrollment in the NPS to make the NPS more attractive for low earners.

The survey found that while 87% people in urban areas have active email IDs, only 48% in rural areas have email IDs.

Even though email connectivity in rural areas is almost half that of urban, nearly 2 out of 3 in rural areas stay connected through WhatsApp, according to a Sambodhi Research and pinBox Solutions pan-India survey aiming to profile the latent pension demand among informal sector workers. The frequency of using WhatsApp in metropolitan cities is about the same as in off-metro cities having a population between 0.1 to 1 million.

"There is a need to align savings much more in line with income by allowing people to save smaller amounts in multiple installments in a month, or quarter, rather than lump-sum amounts periodically, to make the NPS more attractive and



- The Sambodhi Research and pinBox Solutions pan-India survey aimed to profile the latent pension demand among informal sector workers
- The survey found that while 87% people in urban areas have active email IDs, only 48% in rural areas have email IDs
- The frequency of using WhatsApp in metropolitan cities is about the same as in off-metro cities with a population between 0.1 to 1 million

India's 400 million informal sector workers to voluntary accumulate retirement savings, but so far managed to enroll just a little over 1% of them, partly due to the design flaws mentioned above. Most of the nearly ₹7.5 trillion NPS corpus is from the organised sector workers, especially government employees for whom the scheme is mandatory.

In urban areas, most people get paid on a monthly basis, while in rural areas, it is split between daily wage payments, seasonal earnings from agriculture, and monthly payments. Similarly, on the savings front, most urban residents save monthly while rural residents tend to save when they can.

While most earners across urban and rural areas tend to believe that retirement savings should commence towards the middle or late twenties, this is not wholly reflective of their actions. In reality, less than 80% of urban residents and 60% of rural residents are currently saving for their old age.

"People above 35 still tend to cling on to the notion that their children will take care of them in their old age, a sentiment which is shared by a much lower proportion of those who are younger. The real issue is that just about 30% of the rural poor, which is around 65 million households, believe that by the time they retire from work, they would have saved enough to support themselves in their old age," said Sandeep Ghosh, Team Lead, Sambodhi Panels.

affordable. Some barriers like a mandatory email ID could also be removed to make NPS more universally available. Subscribers should be able to use an OTP on mobiles to undertake secure transactions that require a verification of their identity," said Gautam Bhardwaj, co-founder of pinBox, a global pension tech firm committed to digital micro-pension inclusion in Asia and Africa.

In 2009, the government launched NPS schemes for

# Goyal urges start-up council to focus on Tier-2, Tier-3 cities

PRESS TRUST OF INDIA New Delhi, May 17

**COMMERCE & INDUSTRY** minister Piyush Goyal on Tuesday urged the National Startup Advisory Council to focus on Tier-2 and Tier-3 cities for venture capital funding, capacity building and creating awareness about government schemes that promote start-ups in those regions.

The minister said this while chairing the fourth meeting of the NSAC



Commerce & industry minister Piyush Goyal (National Startup Advisory Council) here.

"He urged them (council members) to focus on Tier 2 and Tier 3 cities where limited VC (venture capital)

funding is available," the commerce ministry said in a statement.

He also emphasised on the need for capacity building and creating awareness about various initiatives of the government to promote start-ups in such cities.

The council, it said, deliberated upon matters related to the start-up ecosystem, including protecting ownership of start-ups with original promoters, incorporating in India, listing in India and developing innovation hubs.

# WPI inflation hits 30-yr high

Having refrained from an out-of-cycle revision of its retail inflation forecast earlier this month even as it hiked the repo rate by 40 basis points to 4.4%, the Reserve Bank of India (RBI) will now have to sharply raise its projection for the June quarter and for the full year (FY23) from the April projections of 6.3% and 5.7%, respectively.

Food inflation might come in at even higher levels in the next few months given the rising costs of farm inputs like fertilisers, surging international crop prices and extreme weather-related disruptions. Weakening of the rupee will add to the imported cost of crude and commodities. Besides, the government is set to announce higher minimum support prices of kharif crops in early June, in keeping with the formula that farm gate price must be paid-up costs plus at least 50% profits.

The latest data showed 'core' WPI inflation hit a four-month high of 11.1% in April, against 10.9% in March, indicating that some amount of pass-through is already taking place. This would partially offset any

potential gain from supply-side interventions (such as wheat export ban) and a favourable WPI base, and will likely spill over to the retail level as well, albeit with a time lag.

Even then, the WPI inflation far outweighs price pressure in retail inflation, reflecting the inability of producers to pass on cost increases completely. The divergence is also due to the different composition of the two price gauges (food items account for as much as 46% of the consumer price index).

Still, the sharp rise in both the inflation indicators in April has only raised chances of the central bank going for aggressive repo rate hikes in the upcoming meetings after an off-cycle increase of 40 basis points in May to 4.4%. ICRA chief economist Aditi Nayar expected a hike of 40 basis points in June and another 35 basis points in August.

WPI inflation in April exacerbated across segments such as manufactured products, fuels and power and primary articles, including food.

Unsurprisingly, inflation in crude petroleum and natural gas eased only a tad and remained high at 69.07% in April and price pressure in the fuel and power segment --

comprising petrol, diesel and LPG -- jumped to 38.66% from 34.52% in the previous month.

WPI food inflation inched up to 8.35% in April from 8.06% in the previous month. Interestingly, inflation in wheat, exports of which were banned on Saturday, moderated to 10.7% in April from 14.04% in March when the heat wave first hit the crop yield.

Within the manufactured products segment, edible oils, which are mostly imported, inflation remained high at 15.05%, despite having eased from 16.06% in March in the wake of the Ukraine crisis. Basic metals, semi-finished steel, chemicals and textiles witnessed double-digit inflation, reflecting the rise in input prices.

ICRA's Nayar expected the repo rate to be hiked to 5.5% by mid-2023. "With the source of inflation being global supply issues and not exuberant domestic demand, we maintain our view that over-tightening will douse the fledgling recovery without having a commensurate impact on the origins of inflationary pressures," she added.

Madan Sabnavis, chief economist at Bank of Baroda,

said of the 22 commodity indices, 12 rose at a faster pace in April than the previous month, led by paper products, fabricated metal products, other manufacturing items, electrical equipment and other non-metallic mineral

products. Importantly, the pace of increase in international commodity prices slowed significantly to 1% month-on-month in April, against 4% increase in March; it has moderated further to 0.1% in May by 1.3%.

### Kirloskar Ferrous Industries Limited

A Kirloskar Group Company  
**Registered Office:** 13, Laxmanrao Kirloskar Road, Khadki, Pune - 411 003. (Maharashtra)  
**CIN:** L27101PN1991PLC063223

  

Statement of Audited Financial Results for the quarter and the year ended 31st March, 2022  
 (Figures are ₹ in Crores unless stated otherwise)

Sr. No.	Particulars	Standalone						Consolidated	
		Quarter ended		Year ended		Quarter ended		Year ended	
		31/03/2022	31/12/2021	31/03/2021	31/03/2022	31/03/2021	31/03/2022	31/03/2022	
		Audited	Unaudited	Audited	Audited	Audited	Audited	Audited	
1	Total Income from Operations	900.56	933.20	748.70	3,614.97	2,038.08	1,033.88	3,748.29	
2	Net Profit for the period (before Tax and Exceptional Items)	85.52	110.24	170.97	542.69	363.19	76.02	533.19	
3	Net Profit for the period before Tax (after Exceptional Items)	85.52	110.24	170.97	542.69	363.19	76.02	533.19	
4	Net Profit for the period after Tax (after Exceptional Items)	65.26	81.43	135.33	406.10	302.11	-41.12	299.72	
5	Total Comprehensive Income for the period (comprising Profit (after tax) and Other Comprehensive Income (after tax) for the period)	68.39	81.75	135.44	409.51	301.29	450.22	791.34	
6	Paid up Equity Share Capital (Face Value of ₹ 5 each)	69.36	69.25	69.17	69.36	69.17	69.36	69.36	
7	Reserves (excluding Revaluation Reserve)	1,266.71	1,231.29	930.07	1,266.71	930.07	1,695.97	1,695.97	
8	Securities Premium Account	205.85	203.74	202.55	205.85	202.55	205.85	205.85	
9	Net Worth	1,330.10	1,297.26	996.37	1,330.10	996.37	1,271.12	1,271.12	
10	Paid up Debt Capital	250.00	0.00	0.00	250.00	0.00	250.00	250.00	
11	Debt-Equity Ratio	0.85	0.25	0.29	0.85	0.29	0.43	0.43	
12	Earnings Per Share (in ₹) (not annualised)								
	(a) Basic	4.70	9.78	8.57	29.32	21.89	0.45	25.06	
	(b) Diluted	4.69	9.75	8.54	29.23	21.82	0.45	24.99	
13	Debtenture Redemption Reserve	NA	NA	NA	NA	NA	NA	NA	
14	Debt Service Coverage Ratio	4.13	7.29	7.83	6.83	4.50	3.78	6.67	
15	Interest Service Coverage Ratio	8.02	21.88	31.37	20.48	15.44	6.47	19.03	

The above is an extract of detailed format of annual financial results filed with the BSE Limited pursuant to Regulations 33 and 52 of the SEBI (Listing Obligations and Disclosures Requirements) Regulations, 2015. The full format of annual financial results along with notes thereto are available on the website of the BSE Limited at [www.bseindia.com](http://www.bseindia.com) and the website of the Company at [www.kirloskarferrous.com](http://www.kirloskarferrous.com)

For Kirloskar Ferrous Industries Limited  
 Sd/-  
**R. V. Gumaste**  
 Managing Director (DIN - 00082829)

Place: Pune  
Date: 17 May 2022

By Order of Board of Directors  
**Manorama Industries Limited**  
 Sd/-  
**Divya**  
 Company Secretary & Compliance Officer

**L&T Mutual Fund**  
 6<sup>th</sup> Floor, Brindavan, Plot No. 177  
 C. S. T. Road, Kalina  
 Santacruz (East), Mumbai 400 098

call 1800 2000 400  
 email investor.line@lntmf.co.in  
 www.ltfs.com

## Notice (No. 11 of F.Y. 2022-23)

### Notice for Declaration of Dividend in certain schemes of L&T Mutual Fund:

Notice is hereby given that L&T Mutual Fund Trustee Limited, the Trustees to L&T Mutual Fund ("the Fund"), have approved declaration of dividend (subject to adequacy and availability of distributable surplus) under the Payout of Income Distribution cum Capital Withdrawal ("IDCW") options of the below mentioned schemes:

Name of the Scheme	Quantum of Dividend (₹ per unit)	Face Value (₹ per unit)	Net Asset Value ("NAV") as on May 16, 2022 (₹ per unit)
L&T Balanced Advantage Fund - Regular Plan - IDCW	0.09	10	17.055
L&T Balanced Advantage Fund - Direct Plan - IDCW	0.10		19.27
L&T Hybrid Equity Fund - Regular Plan - IDCW	0.14		22.142
L&T Hybrid Equity Fund - Direct Plan - IDCW	0.16		25.315
L&T Large and Midcap Fund - Regular Plan - IDCW	0.17		26.678
L&T Large and Midcap Fund - Direct Plan - IDCW	0.20		30.69

**Pursuant to payment of dividend, NAV per unit of the IDCW options of the aforesaid schemes will fall to the extent of the payment and statutory levy (if any).**

**Distribution of the above dividend is subject to the availability and adequacy of distributable surplus and may be lower to the extent of distributable surplus available on the record date.**

**Past performance of the aforesaid schemes may or may not be sustained in future.**

The record date for the purpose of declaration of dividend shall be May 23, 2022 ("the Record date"). The dividend will be paid to those unit holders, whose names appear in the register of unit holders of the aforesaid schemes as at the close of the business hours on the Record Date.

Under the dividend re-investment facility, the dividend declared will be re-invested at the ex-dividend NAV. The payment of dividend shall be subject to Tax Deducted at Source (TDS) as applicable.

Please note that in case the aforesaid Record Date falls on a non-business day, the next business day would be considered as the Record Date.

**For L&T Investment Management Limited**  
**CIN: U65991MH1996PLC229572**  
 (Investment Manager to L&T Mutual Fund)

**Date :** May 17, 2022  
**Place:** Mumbai

Sd/-  
 Authorised Signatory

**Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.**

**Dr. Lal PathLabs Limited**  
 CIN: L74899DL1995PLC065388  
 Regd. Office: Block E, Sector-18, Rohini, New Delhi - 110085.  
 Corporate Office: 12<sup>th</sup> Floor, Tower B, SAS Tower, Medicity, Sector-38, Gurgaon - 122 001, Haryana  
 Phone: +91 124 3016500 | Fax: +91 124 4234468; Website: www.lalpathlabs.com; Email: cs@lalpathlabs.com

**Extract of Consolidated Unaudited/Audited Financial Results for the quarter & year ended 31 March, 2022**  
 (Rs. in million except as stated)

S. No.	Particulars	3 months ended	Year ended	Corresponding
		31 March, 2022	31 March, 2022	3 months ended
		(Unaudited)	(Audited)	(Unaudited)
1	Total Income from Operations	4,975	21,399	4,445
2	Net Profit for the period before Tax and Exceptional Items*	835	4,749	1,108
3	Net Profit for the period before Tax and after Exceptional Items*	835	4,749	1,108
4	Net Profit for the period after Tax and after Exceptional Items*	621	3,503	851
5	Total Comprehensive Income for the period after tax*	640	3,490	843
6	Paid up Equity Share Capital (face value of Rs. 10/- per share)	833	833	833
7	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (not annualised)			
	(a) Basic (In Rs.)	7.41	41.70	10.10
	(b) Diluted (In Rs.)	7.38	41.57	10.07

\* Before non-controlling Interest

**Notes:**

i. Key numbers of the Standalone Results are as under:  
 (Rs. in million except as stated)

Particulars	3 months ended	Year ended	Corresponding
	31 March, 2022	31 March, 2022	3 months ended
	(Unaudited)	(Audited)	(Unaudited)
Total Income from Operations	4,278	19,257	4,172
Profit for the period before Tax	851	4,594	1,047
Profit for the period after Tax	652	3,441	787
Total comprehensive income	671	3,428	779

ii. The above results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors in their respective meetings held on 17 May, 2022.

iii. The Board of Directors, which has been identified as being the chief operating decision maker (CODM), evaluates the Group's performance, allocates resources based on the analysis of the various performance indicators of the Group as a single unit. Therefore there is no reportable segment for the Group, in accordance with the requirements of Indian Accounting Standard 108 - 'Operating Segments', notified under the Companies (Indian Accounting Standard) Rules, 2015.

iv. The above is an extract of the detailed format of Quarterly and yearly financial results as per Ind AS filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing obligations and Disclosure Requirements) Regulation, 2015. The full Financial Results of the Quarter and year ended is available on the Stock Exchange websites ([www.bseindia.com](http://www.bseindia.com) and [www.nseindia.com](http://www.nseindia.com)) and the Company's website ([www.lalpathlabs.com](http://www.lalpathlabs.com)).

For and on behalf of the Board of Directors of  
**Dr. Lal PathLabs Limited**

(Hony) Brig. Dr. Arvind Lal  
 Executive Chairman

Place: Gurugram  
Date: 17 May, 2022



# सोप्या उपायांनी गाढ झोप शक्य



### आरोग्यवार्ता

दुष्परिणाम होतात. असे दीर्घकाळ राहिल्यास हृदयासंबंधीचे विकार, संप्रिकांमधील असंतुलन (हार्मोनल इम्बॅलन्स) असे विकार होण्याची शक्यता असते. तज्ज्ञांच्या मतानुसार काही सोप्या उपायांनी चांगली झोप मिळवता येते. त्यातील पहिला उपाय म्हणजे नियमित व्यायामाने झोप सुधारता येते. दिवसभर शारीरिकदृष्ट्या जर सक्रिय राहिलो तर दिवसाअखेरीस शरीराला थकवा येतो. पुरेसा व्यायाम आणि शारीरिक सक्रियता राहिल्यास रात्री शरीर थकल्याने त्याची झोपेची गरज वाढते. दुसरा उपाय म्हणजे दिवसा छोटी दुलकी घ्या. काही जण दिवसा दीर्घकाळ वामकुक्षी घेतात. मात्र दिवसा झोप घेतल्याने रात्री झोपेच्या वेळी जागे राहण्याची पाळी



उठण्याची सवय केल्यास त्या वेळेस आपल्याला झोप येईल. झोपेच्या खोलीत निद्रिप्त पुरक वातावरण असावे. तेथे शांतता, अंधार, आरामदायक अंधरूण-पांघरूण असावे. भरपेट जेवल्यावर लगेच झोपू नका. झोपी जाण्याआधी किमान तीन तास काही खाऊ नका. चहा-काफीसारखे उत्तेजक पेय घेऊ नका. निद्रिप्तांशी शरीराला तणावरहीत करा. आवडते पुस्तक वाचून, दीर्घ श्वास, ध्यानधारणा त्यासाठी उपयोगी ठरते. काहींच्या बाबतीत गरम पाण्याने स्नान गाढ झोपेसाठी उपयुक्त ठरते. झोपेआधी सौम्य व्यायामही उपयोजी ठरतो. त्यामुळे शरीरातील तणाव कमी होतो. तसेच चित्तेचे प्रमाण सौम्य होते. स्नायू शिथिल झाल्याने गाढ झोप लागते.

त्यांच्यावर येते. दिवसा छोटी दुलकी घ्या अन् रात्री झोपेच्या वेळी गाढ झोपेचा लाभ घ्या. दररोज झोपेची वेळ निश्चित करण्याची गरज आहे. दररोज रात्री उठाविक वेळी झोपण्याची आणि उठाविक वेळी

**टेशन्, मानसिक ताणतणाव त निदानाश शांरंगधर**

**शांरंगधर ब्रेक्काम**

वचा, ब्राह्मी, सर्पगंधा, जटामांसी, अश्वगंधा, शंखपुष्पी यांचे गोम्य मात्रेतील एकत्रित घटकद्रव्यांचे गुणधर्म :

- मेंदूची ताकद वाढवून ताण तणाव दूर करते.
- निद्रानाश, अशांत झोप ह्या विकारांवर उपयोजी.
- रक्तदाब नियंत्रणात ठेवते आणि मानाला शांतता देते.

NO SIDE EFFECT १००% आयुर्वेदिक टॅब्लेट्स

सर्व प्रमुख औषधी दुकानात उपलब्ध न मिळाल्यास संपर्क : Customer Care - 9225515525, Pune - 9225543287, Mum. - 8956340418

# 'सरोगसी'साठी दामपत्याची उच्च न्यायालयात धाव

## प्रक्रिया पूर्ण करण्यास परवानगी देण्याची मागणी

**लोकसत्ता प्रतिनिधी**

मुंबई : कृत्रिम मातृत्व (सरोगसी) कायद्यात सुधारणा करण्यात आल्याने 'सरोगसी'ची प्रक्रिया थांबवण्यात आलेल्या दामपत्याने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. तसेच ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी परवानगी देण्याची मागणी केली आहे. उच्च न्यायालयाच्या सुट्टीकालीन खंडपीठाचे या याचिकेची दखल घेऊन त्यावर बुधवारी सुनावणी ठेवली आहे.

कायद्यातील सुधारणेच्या पार्श्वभूमीवर न्यायालयाच्या परवानगीविना प्रक्रिया करणार नसल्याची भूमिका मुंबईतील रुग्णालयाने घेतल्याने या दामपत्याने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. न्यायमूर्ती नितिन सांबे आणि न्यायमूर्ती अनिल पानसरे यांच्या सुट्टीकालीन खंडपीठासमोर या दामपत्याची याचिका मंगळवारी सादर करण्यात आलेली आहे. त्यावेळी मुंबईतील रुग्णालयात संवर्धन करण्यात आलेले या दामपत्याचे फलित भ्रूण

**प्रकरण काय ?**

या जोडप्याचे फलित भ्रूण रुग्णालयाने 'सरोगसी'साठी जतन केले होते. त्यानंतर 'सरोगसी'बाबतचा सुधारित कायदा लागू झाला. नवीन कायद्यानुसार, 'सरोगसी' पूर्णपणे परोपकारी असल्याशिवाय त्याला मान्यता देता येणार नाही. याशिवाय केवळ विवाहित आणि स्वतःचे मूल असलेल्या नातेवाईक महिलांलाच कृत्रिम मातृत्व करण्याचे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे रुग्णालयाने 'सरोगसी'ची प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यासाठी न्यायालयाच्या आदेशाची आवश्यकता असल्याचे सांगून याचिकाकर्त्यांची 'सरोगसी'ची प्रक्रिया थांबवली आहे, असे दामपत्याने याचिकेत म्हटले आहे.

अन्य प्रजनन केंद्रात हलवण्याची परवानगी घ्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तर नवीन कायद्यातील तरतुदी गुंतागुंतीच्या आहेत, असे सांगून



रुग्णालयातर्फे याचिकेवर उत्तर दाखल करण्यासाठी वेळ मागण्यात आला. न्यायालयाने मात्र याचिकेवर बुधवारीच सुनावणी घेण्याचे स्पष्ट केले.

## न्या. सय्यद, न्या. शिंदे यांची मुख्य न्यायमूर्ती म्हणून शिफारस

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायवृंदाने मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अमजद सय्यद यांची हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती, तर न्यायमूर्ती संभाषी शिंदे यांची राजस्थान उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती म्हणून बढती करण्याची शिफारस मंगळवारी केली आहे.

सर्न्यायाधीश एन. व्ही. रमणा, न्यायमूर्ती उदय लळित आणि न्यायमूर्ती अजय खानविलकर यांच्या त्रिसदस्यीय न्यायवृंदाने न्यायमूर्ती सय्यद आणि न्यायमूर्ती शिंदे यांच्यासह अन्य उच्च न्यायालयांतील पाच न्यायमूर्तींची मुख्य न्यायमूर्ती म्हणून बढती करण्याची शिफारस केली आहे.

देशभरात कुटुंबातील किमान एका व्यक्तीला आरोग्य विमा कवच प्राप्त होण्याचे प्रमाण पाच वर्षांमध्ये ११ टक्क्यांनी वाढले आहे. मात्र अजूनही हे प्रमाण तुलनेने फार कमी असल्याचे राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणात अचोखित केले आहे.

विशेष म्हणजे पुरुषांच्या तुलनेत आरोग्य विमा संरक्षण असलेल्या महिलांचे प्रमाण कमीच असल्याचे या अहवालात मांडले आहे. देशभरात कुटुंबातील किमान व्यक्तीला आरोग्य विमा कवच असलेल्या कुटुंबांचे प्रमाण ४१ टक्के आहे. २०१५-१६ मध्ये हे प्रमाण २९ टक्के होते. १५ ते ४९ वयोगटातील व्यक्तींना आरोग्य विमा संरक्षणाची नोंदणीही या अहवालात

## आरोग्य विमा संरक्षणात महिला मागे

**आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील कुटुंबे वंचित**

आर्थिकदृष्ट्या सधम कुटुंबांच्या तुलनेत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील कुटुंबांमध्ये विमांचे संरक्षण कमी आहे. या घटकांमध्ये ३६ टक्के कुटुंबांना विमा कवच प्राप्त झाले आहे तर या वरील गटामध्ये हे प्रमाण ४० ते ४४ टक्के आहे. एकापक्षापासू ४ मध्ये हे प्रमाण आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांमध्ये २९ टक्के तर त्यावरील घटकांमध्ये ३० ते ३२ टक्के होते.

**राज्यात विमाधारक कुटुंबांचे प्रमाण २२ टक्के**

राज्यात विमाधारक कुटुंबांचे प्रमाण २२ टक्के आहे. गेल्यावर्षी हे प्रमाण १५ टक्के होते. यात महिलांचे प्रमाण सुमारे आठ टक्के तर पुरुषांचे प्रमाण सुमारे १३ टक्के होते. आता हे प्रमाण महिला आणि पुरुषांमध्ये अनुक्रमे १४ आणि १५ टक्के आहे.

केली आहे. यानुसार देशभरात या वयोगटातील ३० टक्के महिलांनाच आरोग्य विमा संरक्षण प्राप्त झाले आहे. पुरुषांमध्ये मात्र हे प्रमाण सुमारे ३३ टक्के आहे. मागील अहवालात महिलांमध्ये हे प्रमाण सुमारे २० टक्के तर पुरुषांमध्ये सुमारे २३ टक्के होते. गेल्या पाच वर्षांमध्ये महिला आणि पुरुष या दोन्हींच्या विमा संरक्षणांमध्ये सुमारे दहा टक्क्यांनी वाढ झाल्याचे स्पष्ट होते.

## राज्यात २६६ रुग्णांचे नव्याने निदान

**मृतांची संख्या मात्र शून्य**

**लोकसत्ता प्रतिनिधी,**

मुंबई : राज्यात मंगळवारी पुन्हा करोनाची दैनंदिन रुग्णसंख्या अडीचशेच्या पुढे गेली आहे. मंगळवारी राज्यात २६६ रुग्ण नव्याने आढळले आहेत, तर २४१ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. रुग्णसंख्या वाढतानाही असली तरी मंगळवारी राज्यात शून्य मृत्यूची नोंद झाली आहे.

**कालनिर्णय** आयोजित

**पाकनिर्णय स्पर्धा २०२३**

- वाळवणाचे पदार्थ
- कंदमूळपासून बनवलेले पदार्थ
- स्पूप • आइस्क्रीम

पाककृती पाठविण्याची अंतिम तारीख : ३१ मे २०२२

पत्ता : पाकनिर्णय २०२३, सुपरमार्केट प्रेम प्र. फि. १७२, एम.एम.जी.एच.मार्ग, दादर (प.), मुंबई - ४०० ०१४. फोन नं. : ०२२-२४३३४६४४ / ०२४१९

**PANVEL MUNICIPAL CORPORATION TENDER NOTICE**

No:- PMC/CE/PMAY/19/2022-23

CITY ENGINEER'S OFFICE (PMAY DEPARTMENT)

**INVITATION OF TENDER FOR THE WORKS OF "CONSTRUCTION OF HOUSING COMPLEX UNDER PRADHANMANTRI AAWAS YOJANA" (PMAY)**

OFFERS by way of e-tendering (Lump Sum Turn-key Form) are invited by the Commissioner, Panvel Municipal Corporation from contractors in e-tendering system for following works. Contractor shall quote his offer considering all taxes excluding GST.

Name of work	Estimated cost put to the Tender (Rs.)	Amount of E.M.D (Rs.)	Time limit in Calendar months	Cost of Tender Document (Rs.)
Survey, planning, designing, building construction, obtaining all relevant permissions, required completion/occupancy certificate from concerned authority on EPC (Lump-sum) for Construction of affordable housing under Pradhan Mantri Awas Yojana (Urban) for Rehab and Free sale dwelling units EWS - 1500 & commercial component of 64 shops at Patel mohalla & kachhi mohalla within Panvel Municipal Corporation area.	221.62 Crores	111.00 Lakhs	36 Months (Including Monsoon)	Rs. 5,000/- + 18% GST Total Rs. 5900/-

The details of above works, such as Earnest Money Deposit, Security Deposit, Terms & Conditions of the Tender and Schedule of works, are available on website [www.mahatenders.gov.in](http://www.mahatenders.gov.in) Tenders for these works are to be submitted by e-tendering system.

Bidders can avail the e-tender document **from 20.05.2022 to 08.07.2022 up to 5.00 PM.**

Bidders should submit their offer by way of e-tendering system only. The last date of Submission by way of e-tendering will be **08.07.2022 up to 5.00 PM.** Commissioner, Panvel Municipal Corporation reserves the right to accept or reject any or all tender without giving any reason thereof.

(Trupti Sandbhor)  
**Additional Commissioner**  
**Panvel Municipal Corporation,**  
**Panvel - 410 206**

**kissan**

**आता फक्त ₹100/- मध्ये मोठा पॅक**

**900g**

एकदाच १००/- (सर्व कॅन्सर्वेटिव्ह). सुगंधातील किंग. हे फक्त बॅन्कले साव आहे आणि त्याबारे उपायांमध्ये खरे स्वरूप प्रदर्शित होत नाही. किराने फ्रेश टोमॅटो केअर 1 किलो प्लॅसस्ट्या वाटलीच्या एमआरपी ₹ (सर्व कॅन्सर्वेटिव्ह) च्या तुलनेत

मनोरमा इन्टरट्रीज लिमिटेड  
संचालक मंडळाच्या आदेशावरून  
स्वाक्षरी /  
दिव्या  
किंवा  
कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी

दिनांक : १८.०५.२०२२  
स्थळ : रायपुर